

इनाम/वतन जमीन

मंत्रालय इमारतीला दिनांक २१ जून, २०१२ रोजी लागलेल्या
आगीमध्ये नष्ट झालेल्या नस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठीचे
प्रस्ताव/कागदपत्रे शासनास सादर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्रमांक-बीआयडब्ल्यू ०७१२/प्र.क्र.१३/ल-४

महसूल व वन विभाग,
वर्ल्ड ट्रेड सेंटर, ३२ वा मजला,
मुंबई-४०० ००५,
दिनांक:१३ जुलै, २०१२.

शासन परिपत्रक:-

मंत्रालयामध्ये दिनांक २१ जून, २०१२ रोजी लागलेल्या आगीमध्ये महसूल व वन विभागातील इनाम/वतन जमीनीशी संबंधित प्रकरणे हाताळणा-या ल-४ कार्यासनातील सर्व चालू तसेच दफ्तरीदाखल झालेल्या नस्त्या व सदर विषयाशी संबंधित अधिनियम, नियम, शासन निर्णय, आदेश, सूचना इ. कागदपत्रे नष्ट झालेली आहेत. त्यामध्ये इनाम/वतन/देवस्थान जमीनीशी संबंधित शासनाकडून अंतिम निर्णय होऊन आदेश निर्गमित झालेल्या प्रकरणांचा तसेच ज्या अपिलांवर/प्रस्तावांवर कार्यवाही चालू होती अशा प्रकरणाचाही समावेश आहे. त्यामुळे, ज्या प्रकरणांवरील शासनाचा निर्णय प्रलंबित आहे, अशा प्रकरणी संबंधित धारिकांची / प्रकरणांची पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे. तसेच ज्या प्रकरणी शासनाचा अंतिम निर्णय होऊन शासनाचे आदेश/झापन/ निर्णय निर्गमित झाले आहेत, अशा शासन आदेश/झापन/ निर्णयाच्या प्रती शासनाकडे कायम संग्राह्य असणे आवश्यक आहे. तसेच ज्या कागदपत्रांच्या, नियमाच्या व तरतूदीच्या आधारे निर्णय घेण्यात आला त्याच्या प्रतीदेखील शासनाकडे कायम संग्राह्य असणे आवश्यक आहे. त्याकरिता उपाययोजना म्हणून खालीलप्रमाणे कार्यवाही त्वारित करण्यात यावी-

(१) विविध भूसुधार कायद्यांखाली खालसा केलेल्या व नवीन शर्तीवर रिप्रॅंट केलेल्या इनाम/वतन जमीनीच्या संदर्भात तसेच देवस्थान इनाम वर्ग-३ च्या जमीनीच्या संदर्भात जिल्हाधिकारी / विभागीय आयुक्तांकडून शासनास प्रस्ताव पाठविले आहेत व त्यावर शासनाकडून अद्याप अंतिम निर्णय व आदेश निर्गमित झालेले नाहीत, असे सर्व प्रस्ताव त्यासोबतच्या संपूर्ण कागदपत्रांसह खात्रीअंती संबंधित जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांनी तात्काळ शासनास सादर करावेत. सदरची कार्यवाही आदेशाच्या दिनांकापासून १५ दिवसांत करण्यात यावी.

(२) शासनाकडे प्राप्त निवेदने/तक्रारी/अपील/रिहीजन अर्जाच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागविले आहेत. त्यापैकी , ज्या प्रकरणात अहवाल पाठविलेले नाहीत, तसेच, ज्या प्रकरणात अहवाल पाठविलेले आहेत परंतु, शासनाकडून त्यावर निर्णय कळविण्यात आलेला नाही ; त्या प्रकरणात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी अहवालासोबत शासनाचे पत्र व संबंधित अर्ज/निवेदनाची प्रत चौकशी अहवालाच्या प्रतीसह शासनास पाठवावी. सदर माहिती एक महिन्यामध्ये संबंधित जिल्हाधिकारी यांनी शासनास पाठवावी.

(३) इनाम/वतन जमीनीसंदर्भात दि.०१/४/२०१२ ते सदर परिपत्रक निर्गमित केलेल्या दिनांकापर्यंत शासनाने जे आदेश/सूचना निर्गमीत केले असतील, त्या सूचना/आदेशाची खातरजमा

/पडताळणी शासनाकडून झाल्यानंतरच त्या प्रकरणी संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून पुढील कार्यवाही करण्यात यावी.

(४) शासनास प्रकरणे सादर करताना प्रकरणास लागू होणारे अधिनियम, नियम, शासन निर्णय व परिपत्रके यांच्या प्रतींसह प्रकरण शासनास सादर करावे.

(५) ज्या प्रकरणात शासन स्तरावर निर्णय होऊन शासन निर्णय/ज्ञापन/परिपत्रक निर्गमित झाले आहे, अशा प्रकरणातील जिल्हाधिकारी/विभागीय आयुक्त यांचा अहवाल व त्या सोबतची कागदपत्रे यांच्या छायाप्रती प्रकरणनिहाय शासनास सादर कराव्यात, या अनुषंगाने आपणास असेही सूचित करण्यात येते की, अशा जिल्हाधिकारी यांचेकडील नस्त्यांचे स्कॅनिंग शक्य असल्यास तशी कार्यवाही करून ती माहिती पाठविल्यास मंत्रालय स्तरावर जतन करून ठेवणे अधिक सोयिस्कर होईल.

सदर शासन परिपत्रक शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्र. २०१२०७१३१२४४५५०३०३ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

विमुक्ती
(स्वा. शि. क्षत्रीय)
अपर मुख्य सचिव (महसूल)

प्रत:-

- १) मा. मंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ३२ वा मजला, मुंबई-०५,
- २) मा. राज्यमंत्री (महसूल) यांचे खाजगी सचिव, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ३२ वा मजला, मुंबई-०५,
- ३) अपर मुख्य सचिव(महसूल) यांचे वि.का.अ. महसूल व वन विभाग, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ३२ वा मजला, मुंबई-०५,
- ४) सर्व विभागीय आयुक्त,
- ५) सर्व जिल्हाधिकारी,
- ६) सहसचिव/उपसचिव, महसूल व वन विभाग, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ३२ वा मजला, मुंबई-०५,
- ७) उपायुक्त (महसूल) सर्व विभागीय आयुक्त यांचे कार्यालय.
- ८) कक्ष अधिकारी/ल-१ सेल, महसूल व वन विभाग, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ३२ वा मजला, मुंबई-०५
- ९) निवडनस्ती (ल-४)